

August 27, 2021

To,

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
25<sup>th</sup> Floor, Dalal Street,
Fort, Mumbai – 400 001.

Scrip Code: 512165

To,
Metropolitan Stock Exchange of India Limited
Vibgyor Towers, 4<sup>th</sup> Floor, Plot No. C 62,
G-Block, Opp. Trident Hotel,
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 098.

Symbol: ABANS

Dear Sir / Madam.

# Sub: Newspaper publication of Notice of 35<sup>th</sup> Annual General Meeting to be held on September 29, 2021 through Video Conference (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM).

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 13<sup>th</sup> January 2021 read with Circulars dated 8<sup>th</sup> April, 2020, 13<sup>th</sup> April, 2020 and 5<sup>th</sup> May, 2020 (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

This is to inform you that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, Abans Enterprises Limited ("the Company") has decided to hold its 35<sup>th</sup> AGM on Wednesday, September 29, 2021 through VC/OAVM.

Pursuant to General Circular No. 20/2020 dated 5<sup>th</sup> May, 2020 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisements published on Today i.e. Friday, August 27, 2021 Financial Express (English – All Editions) and Mumbai Lakshadeep (Marathi – Mumbai and all other editions) in respect of information regarding the 35<sup>th</sup> AGM of the Company to be held on September 29, 2021 at 01.00 PM IST.

You are requested to kindly update above information on your record.

Thanking You,

## FOR ABANS ENTERPRISES LIMITED

Abhishek Bansal (Managing Director)

## Abans Enterprises Limited

## **NEIL INDUSTRIES LIMITED** CIN: L51109WB1983PLC036091 R/O: 88B, (Ground Floor), Lake View Road, Kolkata-700029

Corporate Office: 14/113, Civil Lines, 402-403, Kan Chambers, Kanpur-208001 **E Mail:** neilil@rediffmail.com, neilindustrieslimited@gmail.com Ph: Corp Office: 0512-2303325 WEB: www.neil.co.in NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 38th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Wednesday, 29th September, 2021 at 11.00 a.m. (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder as well as Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('LODR') read with General Circular No.14/2020 dated 08th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No.20/2020 dated 05th May, 2020 followed by Circular No. 02/ 2021 dated January 13, 2021 and also SEBI Circular dated 12th May, 2020 and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI ('relevant Circulars") without the physical presence of the members at a common venue to transact the Business set out in the Notice calling AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies

Auditor's Report and other documents required to be attached thereto, will be sent to all the members of the Company whose email address are registered with the Company/ Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the company's website and on the website of the Stock Exchange, i.e., BSE Limited at Pursuant to provisions of section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of The Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Discloser Requirements) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Register of the Company shall remain closed from

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Financial

Statements (Standalone) for the Financial Year 2020-21, along with the Board's Report,

22nd September, 2021 to 29th September, 2021 (both days inclusive) for the purpose of Pursuant to provisions of Section 108 of Companies Act 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Discloser Requirements) Regulations 2015, Company is pleased to provide its members the electronic facility (remote e-voting) to transact all the business mentioned in the notice through National Securities Depository Limited (NSDL).

All the members are informed that: (a) The cut off date for determining the eligibility of the members to vote by remote

e-voting or voting at the AGM is 17th September, 2021.

(b) The remote E-voting shall commence on September 26, 2021 at 09:00 a.m. IST and end on September 28, 2021 at 05:00 p.m. IST. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

(c) A person, who has acquired shares and become member of the Company after the email sending date i.e., 20th August, 2021 and holding shares on cut off date i.e., 17th September 2021, may obtain the procedure to login by sending request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for e-voting than he can use his existing login ID/user ID and password for casting the vote through e voting.

Members holding shares in Physical Mode, who have not registered/updated their email addresses with the companyare requested to visit the website of the company's Registrar at www.skylinerta.com click on email registration andupload required (e) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated

their email addresses, are requested to register/update their email addresses with depository participants with whom they maintain their demat accounts. The Notice of AGM is available on the Company's website www.neil.co.in and on NSDL website http://www.evoting.nsdl.com/;

(g) The procedure of electronic voting is available in the Notice of the 38th Annual General Meeting as well as in the email sent to the Members and on NSDL website https://www.evoting.nsdl.com. In case of any queries pertaining to e-voting, member can e-mail to evoting@nsdl.co.in and/orneilil@rediffmail.com; Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the

AGM and in particular, instruction for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting during the AGM. By the order of the Board For NEIL INDUSTRIES LIMITED

**Amanpreet Kaur** 

Date: 27 August, 2021 Place: Kanpur **Company Secretary** 

# ABANS ENTERPRISES LIMITED CIN: L74120MH1985PLC035243

Read. Office: 36/37/38A. 3rd Floor. 227. Nariman Bhavan. Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai – 400 021. **Tel No.:** 022 – 6835 4100, **Fax:** 022 – 6179 0010

Email: compliance@abansenterprises.com | Website: www.abansenterprises.com

INFORMATION REGARDING 35th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/OTHER **AUDIO VISUAL MEANS (OAVM)** Shareholders may please note that the 35th Annual General Meeting (AGM) of

the Company will be held through VC/OAVM on Wednesday, September 29, 2021 at 01.00 PM IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made there under and the Securities Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India (GOI) and SEBI, to transact the business that will be set forth in the Notice of the In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM

and Annual Report for Financial Year 2020-21 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant (s). The Notice of the 35th AGM and Annual Report for Financial Year 2020-21 will also be available on the Company's website at (www.abansenterprises.com) and on the website of the stock exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and MSFLL imited (www msei in)

. Manner of registering/updating email addresses: a. Option 1:

Members of the Company holding shares in physical form or who have not registered/updated their e-mail addresses with the Company/Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to support@purvashare.cominordertoregister/updatetheire-mailaddressesandto obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:

i) Name registered in the records of the Company;

ii) DP ID & Client ID, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form);

iii) Folio No., Share Certificate (For shares held in physical form);

iv) E-mail id and mobile number;

v) Self-attested scanned copy of PAN

vi) Self-attested copy of any document (e.g. Election Identity Card, Passport, Aadhar etc..); or b. Option 2:

Members of the Company alternatively can visit to https://www.purvashare.com/ email-and-phone-updation and the update details as mentioned in details Option 1 to in order to register/update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM.

Further, Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants.

4. Manner of casting vote through e-voting:

Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system. The login credentials for casting the votes through e-voting shall be made to the shareholders through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The detailed procedure for casting the votes through remote e-voting / e-voting shall be provided in the Notice of the AGM.

5. The detailed instructions for joining the AGM through audio visual means shall be provided in the Notice of the AGM.

6. This Notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with applicable circulars of the GOI, MCA and SEBI. For Abans Enterprises Limited

**Abhishek Bansal** Place: Mumbai (Managing Director)

Date: August 26, 2021

AXIS BANK

Account No: PHR017502353185

Account No: 915030012585445

Account No: PHR017501812997

GILIARAT-395006

GUJARAT-395006.

Account No: 914030005890256

(1) HASMUKHBHAI SAMALDAS PATEL (APPLICANT/MORTGAGOR)

PLOT NO. 76, AADARSH BUNGALOWS, OPP ENGINEERING COLLAGE, NR. HIMATNAGAR

304/17, RAVI PARK, B/H, RELIANCE PETROL PUMP, RAJKOT HIGHWAY, JAMNAGAR-361001

(2) RASILA JAYANTILAL PARMAR (Co-Borrower) 304/17, RAVI PARK, B/H. RELIANCE

SUB-PLOT NO. 15/6, VACHHRA RAJ MADHULI, KRISHANA PARK, AMRUTDHARA SOCIETY,

(1) DHANJIBHAI RANCHHODBHAI KATHROTIYA (APPLICANT) 12, YOGIRAJ ROW HOUSE,

OFFICE NO. A-502, 5TH FLOOR, DIAMOND WORLD, VARACHHA ROAD, VARACHHA, SURAT

(2) CHANDRAKANT DHANJIBHAI KATHROTIYA (CO-APPLICANT) 12, YOGIRAJ ROW

DFFICE NO. A-502, 5TH FLOOR, DIAMOND WORLD, VARACHHA ROAD, VARACHHA, SURAT,

(3) MANISHABEN C. KATHROTIYA (GUARANTOR/MORTGAGOR) 12, YOGIRAJ ROW HOUSE,

OFFICE NO. A-502, 5TH FLOOR, DIAMOND WORLD, VARACHHA ROAD, VARACHHA, SURAT,

SUB-PLOT NO. 15/6, VACHHRA RAJ MADHULI, KRISHANA PARK, AMRUTDHARA SOCIETY, Rs.804437/-

27. PATELFALI, HAZIPUR, SABARKANTHA, GUJARAT-383001

SHAMLAJI HIGHWAY, HIMATNAGAR, SABARKANTHA-383001.

(1) JAYANTILAL KALYANJIBHAI PARMAR (Borrower)

NR. MAKRANI KABRASTAN, PUMP HOUSE, JAMNAGAR

PETROL PUMP, RAJKOT HIGHWAY, JAMNAGAR-361001

NR. MAKRANI KABRASTAN, PUMP HOUSE, JAMNAGAR

NR. YOGI CHOK, PUNA SIMADA ROAD, PUNA SIMADA, SURAT-394211.

NR. YOGI CHOK, PUNA SIMADA ROAD, PUNA SIMADA, SURAT-394211.

fina Date: 27.08.2021, Place: Gujarat

HOUSE, NR. YOGI CHOK, PUNA SIMADA ROAD, PUNA SIMADA, SURAT-394211.

Reg. Off.: Trishul, Opp. Samartheswar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad-6.
COLLECTION: 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway, Opp Rajpath Club,
Bodakdev, Ahmedabad, Gujarat -380 054.

# **DEMAND NOTICE** We, Axis Bank Ltd. (formerly known as UTI Bank Ltd., (hereinafter referred to as "the Bank") having its Registered Office at Trishul, Opp. Samartheswar Temple, Law

Garden, Ellisbridge, Ahmedabad 380006, among other places its Axis Bank Ltd. 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway, Opp Rajpath Club, Bodakdev,

Ahmedabad, Gujarat -380 054, and do hereby give the Notice under Section 13(2) of the aforesaid Act in its capacity as Secured Creditor. Whereas the borrowers/guarantors/mortgagors mentioned hereunder had availed the financial assistance from Axis Bank Ltd. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors/mortgagors have committed defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset on the date mentioned hereunder in accordance with the directives / guidelines issued by reserve Bank of India, consequent to the Authorised Officer of Axis Bank Ltd. under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices to borrowers/coborrowers/Guarantors/mortgagors on the dates mentioned herein below under section 13(2) of Securitisation and Re-construction of Financial Assets and

Enforcement of Security interest Act 2002 to pay the amount mentioned in the said notice together with further interest at the contractual rate, costs, charges and incidental expenses etc however the notices were returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same.    Name of the Borrower and Co - Borrower   Date of   Outstanding   Description of Financial Assets and					rest at the contractual rate, costs, charges and f public notice about the same.	8 (1) HARENDRADAS PRABHUDAS MESVANIYA (2) INDUBEN MESVANIYA	20-04-2021 / Rs.1217990/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL HOUSE CONSTRUCTED ON SUB PLOT NO. 96/A OF PLOT NO. 96 IN RESIDENTIAL AREA KNOWN AS "GOKULDHAM" HAVING LAND AREA ADM. 56.00 SQ. MTR. 1.E. 602.78 SQ. FEET, BUILT-UP THEREON ADM. 50.23 SQ. MTR. 0N NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 1128/2, LYING AND BEING AT MOUJE - RANJIT SAGAR ROAD, TALUKA - CITY, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - JAMNAGAR. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: SUB PLOT NO. 96/B, SOUTH: SUB PLOT NO. 94/D, EAST: 7.50 MTR. WIDE ROAD, WEST: PLOT NO. 41			
Sr. No.	/ Guarantors and Address / Loan Account Number  (1) ASHOK VITTHAL JADHAV (Borrower) 8-2/1, GROUND FLOOR, VIMAL COMPLEX.	U. V. V. U. L. SOW.	NPA Date & Demand Notice	Amount (Rs.) as per Demand Notice Rs.2581605/- as	ALL THE PIECE AND PARCEL OF PLOT NO. B/130 IN SCHEME	9 (1) IZAJ OSMANBHAI MUNDARK (2) AAMIN OSMANBHAI MUDRAK	20-04-2021 / Rs.785831/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF SUB PLOT NO. 41/2 HAVING LAND AREA ADM. 68.80 SQ. MTR. I.E. 740.56 SQ. FEET ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 99 PAIKI, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - SIKKA, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT			
	AMBICA CHOWK, VAPI-SILVASA ROAD, LAVACHA, VAPI-396230  22. K/85, GUJARAT SLUM QUARTERS, TARSALI BUS STAND, VADODARA-390009  EMMBI INDUSTRIES LTD. MADHUBAN INDUSTRIAL ESTATE, MADHUBAN DAM ROAD, RAKHOLI, SILVASA, VAPI-396230  B-130, OM KAAR RESIDENCY, OPP. VOLTAMP COMPANY, BESIDE OM KAAR DUPLEX, NR. SHREE DARSHAN SOCIETY, OLD JAKATNAKA, VADODARA  (2) ANJALI ASHOK JADHAV (Co-Borrower) B-2/1, GROUND FLOOR, VIMAL COMPLEX, AMBICA CHOWK, VAPI-SILVASA ROAD, LAVACHA, VAPI-396230  B-130, OM KAAR RESIDENCY, OPP. VOLTAMP COMPANY, BESIDE OM KAAR DUPLEX, NR. SHREE DARSHAN SOCIETY, OLD JAKATNAKA, VADODARA  ACCOUNT NO: PHROD1301727966	of Rs. 3118218/-	& 07-08-2021	on 02-08-2021	KNOWN AS "OMKAR RESIDENCY" HAVING BUILT-UP AREA ADM. 38.BD SQ. MTR. PLOT AREA ADM. 110.92 SQ. MTR. TOGETHER WITH UNDIVIDED COMMON SHARE IN LAND ADM. 47.41 SQ. MTR. TOTAL AREA ADM. 158.33 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 285, CITY SURVEY NO. 634, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - MANEJA, REGISTRATION SUB DISTRICT: VADODARA-6, REGISTRATION DISTRICT - VADODARA. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: 7.50 MTR. WIDE ROAD, SOUTH: PLOT NO. 8/131, EAST: PLOT NO. 8/129, WEST: 7.50 MTR. WIDE ROAD	10 (1) JANI MANISHBHAI (2) JANI RUPALBEN	19-04-2021 / Rs.903244/-	ALL THE PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL PROPERTY ON FIRST FLOOR AND SECOND FLOOR ADM. 40.71 SQ. MTR. I.E. 438 SQ. FEET, BUILT-UP THEREON ADM. 53.60 SQ. MTR. ON NA LAND BEARING SHEET NO. 4, SURVEY NO. 163, LYING AND BEING AT MOUJE - DELI FADI, NEAR LAL BAUG, TALUKA - CITY, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - JAMNAGAR. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: SPACE OF SURVEY NO. 164-B-4, SOUTH: SPACE OF SURVEY NO. 164-B-4, EAST: SPACE OF SURVEY NO. 162, WEST: LAND			
						11 (1) KHYATI MANDVIWALA (2) RANA AMITKUMAR KISHORBHAI	19-04-2021 / Rs.2395312/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. MIG 2- D 504, ON BUILDING NO. D, SCHEME NO. 336 MIG-2 JAHANGIRABAD-SURAT, MIG YOJNA ON NA LAND HAVING NET USABEL AREA ADM. 80.00 SQ.MTRS. OF SURVEY NO. 21/2, 21/2, 117, MOUJE VILLAGE - JAHANGIRABAD, TALUKA - ADAJAN, SUB REGISTRATION DISTRICT & DISTRICT OF SURAT, THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING :NORTH: MIG 2 - D 503, SOUTH: MARGINAL OPEN SPACE, EAST: MARGINAL OPEN SPACE, WEST: COMMON PASSAGE & COMMON LIFT			
	HOUSE, SANATHAL, BAKROL ROAD, SARKHEJ, AHMEDABAD-382210. PLOT NO.5P, SUMMARA SOCIETY, GAYATRI MANDIR MAIN ROAD, OFF GUNDALA ROAD, AT. GONDAL, DIST. RAJKOT-360311. 2. SHABBIRBHAI HASANBHAI KUKKAD (PROPRIETOR/MORTGAGOR) PLOT NO.5P. SUMMARA SOCIETY, GAYATRI MANDIR MAIN ROAD, OFF GUNDALA ROAD, AT. GONDAL. DIST. RAJKOT-360311.	OVERDRAFT 20,00,000.00 /- TERM LOAN 20,00,000.00	8 09-08-2021	EEGOD No. 9200300209584 31 Rs. 2056876.16 LNETL No. 9200600209584	ALL THAT PIECES AND PARCELS OF IMMOVABLE PROPERTY COMPRISING OF RESIDENTIAL TENEMENT CONSTRUCTED ON WESTERN SIDE LAND ADMEASURING 138-00 SQ. MT. OF PLOT NO.5 PAIKI LYING AND SITUATED AT R.S. NO. 430/1 PAIKI, AT: GONDAL OF RAJKOT DISTRICT IN THE NAME OF SHABBIRBHAI HASANBHAI KUKKAD AND BOUNDED AS UNDER: SURROUNDINGS: NORTH: ROAD, SOUTH: PLOT NO. 4, EAST:	12 (1) MANDAVIYA DINESHBHAI NARANBHAI (2) MANDAVIYA BHAVNABEN DINESHBHAI	27-04-2021 / Rs.1208700/- as on 26-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. G/1 ON GROUNF FLOOR OF BUILDING-A/2 (BUILDING-B/8 AS PER PASSING PLAN) IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "OM TOWNSHIP PART-3" HAVING BUILT-UP AREA ADM. 569.29 SQ. FEET I.E. 52.89 SQ. MTR. TOGETHER WITH UNDIVIDED COMMON SHARE IN LAND ADM. 36.65 SQ. MTR. ON NA LAND BEARING OLD REVENUE SURVEY NO. 176, BLOCK NO. 177, NEW BLOCK NO. 226, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - PASODARA, TALUKA-KAMREJ, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: BUILDING, SOUTH: FLAT NO. G/2, EAST: OPEN SPACE, WEST: PASSAGE/STTAIRS			
3.	SHIYALE NAGAR-1, BHAVANI CHOK, KOTHARIYA ROAD, RAJKOT-360002.  Account No: 920030020958431 & 920060020958454  (1) GAURAV DUTTA SHARMA (Borrower) A2/103, SMEET RESIDENCY, NR. MATHURA NAGARI, SHIV TERRACE ROAD, PALNAPUR, SURAT-395005 DAIKIN AIR CONDITIONING INDIA PVT. LTD. 303, FLORANCE, ASHRAM ROAD, AHMEDABAD-380006	of Rs. 2384653/-	N 10-06-2021 & & O7-08-2021 & & & & & & & & & & & & & & & & & & &	54 Rs. 2056703.00 Rs.1855593/- as on 02-08-2021  Rs.3921845/- as on 02-08-2021	PLOT NO. 5 PAIKI REMAINING LAND, WEST: R. S. NO. 431/2  ALL THE PIECE AND PARCEL OF UNDER CONSTRUCTED FLAT/PENT HOUSE NO. 6512 ON AFTH FLOOR OF TOWER-F IN SCHEME KNOWN AS "AKSHAR VATIKA" HAVING INCOMPLETE BUILT-UP AREA ADM. 57-00 SQ. MTR. OPEN TERRACE AREA ADM. 41-50 SQ. MTR. ON NA LAND BEARING BLOCK NO. 365 PAIKI 1, 366/1, OLD SURVEY NO. 417, 416, T. P. S. NO. 4, F. P. NO. 10, 11, LYING AND BEING AT MOUJE - BHAYLI, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT: VADODARA. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW:  SURROUNDING: NORTH: F. P. NO. 9, SOUTH: PASSAGE, EAST: FLAT NO. F/511, WEST: FLAT NO. F/501  ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. F-104 ON FIRST FLOOR OF BUILDING NO. F IN SCHEME KNOWN AS "JOLLY RESIDENCY" HAVING BUILT-UP AREA ADM. 1136.94 SQ. FEET LE. 105.63 SQ. MTR. SUPER BUILT-UP AREA ADM. 1700.00 SQ. FEET ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 366/1/2, T. P. S. NO. 29 (RUNDH-VESU-MAGDALLA), F. P. NO. 75 PAIKI B+81+B3, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - VESU, TALUKA - CITY, REGISTRATION SUB DISTRICT: SURAT-1 (ATHVA), REGISTRATION DISTRICT: SURAT.	13 (1)MEHULBHAI PARSHOTAMBHAI KARKAR (2) DIVYABEN MEHULBHAI KARKAR	PARSHOTAMBHAI / KARKAR (2) Rs.1372937/- as DIVYABEN on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF SHOP NO. S-1 (SHOP NO. 201 AS PER APPROVED PLAN) ON SECOND FLOOR OF BUILDING-A IN SCHEME KNOWN AS "SILICON PALM" HAVING SUPER BUILT-UP AREA ADM. 407 SQ. FEET I.E. 37.82 SQ. MTR. BUILT-UP AREA ADM. 45.39 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 155/13, BLOCK NO. 223, F. P. NO. 27, O. P. NO. 27, T. P. S. NO. 62 (DINDOLI-BHESTAN-BHEDWAD), LYING AND BEING AT MOUJE - DINDOLI, TALUKA - UDHANA, REGISTRATION SUB DISTRICT - SURAT-2 (UDHANA), REGISTRATION DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: BLOCK NO. 221, SOUTH: BLOCK NO. 225, EAST: BLOCK NO. 121, WEST: BLOCK NO. 226			
	F-512, AKSHAR VATIKA, B/H. BRIGHT CBSE SCHOOL, NR. SHREEM GALAXY, BHAYLI CANAL ROAD, BHAYLI, VADODARA  (2) HIMANI SHARMA (Co-Borrower) A2/103, SMEET RESIDENCY, NR. MATHURA NAGARI, SHIV TERRACE ROAD, PALNAPUR, SURAT-395005 F-512, AKSHAR VATIKA, B/H. BRIGHT CBSE SCHOOL, NR. SHREEM GALAXY, BHAYLI CANAL ROAD, BHAYLI, VADODARA  Account No: PHR001301297144  (1) GEETABEN GUNVANTBHAI VAGHASIYA (Borrower) RADHARANI BUTIQUE, 145, VIKRAM NAGAR SOCIETY, NR. TRIKAM NAGAR, L. H. ROAD, SURAT-395010 F-104, JOLLY RESIDENCY, OPP. D. L. A. SCHOOL, VESU-ABHVA ROAD, SURAT-395010 F-104, JOLLY RESIDENCY, OPP. D. L. A. SCHOOL, VESU-ABHVA ROAD, SURAT-395010 F-104, JOLLY RESIDENCY, OPP. D. L. A. SCHOOL, VESU-ABHVA ROAD, SURAT-ACCOUNT No: LPR004702674426					14 (1) PANDHI PRANAV KANUBHAI (2) PANDHI CHETNA PRANAVBHAI	20-04-2021 / Rs.1577526/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF COMMERCIAL PROPERTY OF SHOP NO. 18 ADM. 15.59 SQ. MTR. BEARING HOUSE NO. 53 TO 57 OF WARD NO. 1/2 AND BEARING CITY SURVEY NO. 3629 IN SHEET NO. 49/389 OF WARD NO. 1 OF KHAMBHALIYA CITY SURVEY OFFICE LOCATED NEAR SHAL MARKET, AT. KHAMBHALIYA, DIST. DEVBHUMI DWARKA. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: NORTH: SHOP NO. 19, SOUTH: SHOP NO. 16, EAST: COMMON PASSAGE, WEST: ROAD			
4.						15 1) RAJU BACHU RATHOD (2) VIJAYA VASARAM CHAUHAN	20-04-2021 / Rs.1587031/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL SUB PLOT NO. 76/8 OF PLOT NO. 76 IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "VASANT VATIKA" HAVING LAND AREA ADM. 53.58 SQ. MTR. I.E. 576.73 SQ. FEET BUILT UP THERON ADM. 53.73 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 1249 PAIKI, WARD NO. 13, SHEET NO. 504, CITY SURVEY NO. 1/D/76/8, LYING AND BEING AT MOUJE - HARSHAD MILL (BOMBAY DEING), RANJITSAGAR ROAD, TALUKA - CITY, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - JAMNAGAR, THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: SUB PLOT NO. 76/9, SOUTH: SUB PLOT NO. 76/7, EAST: PLOT NO. 28, WEST: 7.50 MTR, WIDE ROAD			
						16 (1)RAKESHBHAI VASANTLAL DUMASIA (2) AMISHA RAKESHBHAI SUMASIA	20-04-2021 / Rs.847145/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. 403 ON THIRD FLOOR OF RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "MAYA FLATS" HAVING BUILT-UP AREA ADM. 715 SQ. FEET I.E. 66.44 SQ. MTR. ON NA LAND BEARING SURVEY NO. 352, 355, 356, 357 PAIKI, T. P. S. NO. 12, F. P. NO. 14, LYING AND BEING AT MOUJE - ADAJAN, TALUKA - CITY, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: FLAT NO. 404, SOUTH: FLAT NO. 402 EAST: STTAIRS, WEST: PLOT NO. 15			
	(1) GONDALIYA BHAVIK ARVINDBHAI (Borrower) ASOPALAV PARK-3, CHANDRESH NAGAR MAIN ROAD, NR. MAVDI FIRE STATION, MAVDI, RAJKOT-360004 PLOT NO. 9, AMRUT PARK-1, NR. DARSHIL RAW HOUSE, B/H. MAHARSHI ARVIND TOWNSHIP, RAIL NAGAR, 40 FEET ROAD, OFF. SADHU VASVANI KUNJ, RAJKOT (2) GONDALIYA RADHIKA BHAVIKBHAI (Co-Borrower) ASOPALAV PARK-3, CHANDRESH NAGAR MAIN ROAD, NR. MAVDI FIRE STATION, MAVDI, RAJKOT-360004 PLOT NO. 9, AMRUT PARK-1, NR. DARSHIL RAW HOUSE, B/H. MAHARSHI ARVIND TOWNSHIP, RAIL NAGAR, 40 FEET ROAD, OFF. SADHU VASVANI KUNJ, RAJKOT ACCOUNT NO: PHRO08705237756	of Rs. 2193869/-	Rs. & 0 1869/- 07-08-2021	Rs.2244366/- as on 02-08-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL HOUSE CONSTRUCTED ON PLOT NO. 9 IN SCHEME KNOWN AS "AMRUT PARK-1" HAVING LAND AREA ADM. 51-59 SQ. MTR. BUILT-UP THEREON ADM. 91-90 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 614 PAIKI 9, T. P. S. NO. 24 (RAJKOT), O. P. NO. 5, F. P. NO. 5/12, 5/13, LYING AND BEING AT REGISTRATION SUB	17 (1) SAMA MAHMADHANIF SULEMAN (2) SAMA RAZIYABANU	20-04-2021 Rs.687112/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL SUB PLOT NO. 81/4 OF PLOT NO. 81 IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "SETELITE CITY" HAVING LAND AREA ADM. 54.32 SQ. MTR. I.E. 584.61 SQ. FEET BUILT-UP ON GROUND FLOOR, FIRST FLOOR, STTAIR CABIN ADM. 81.87 SQ. MTR. I.E. 881.27 SQ. FEET ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 663, LYING AND BEING AT MOUJE - MORKANDA ROAD, TALUKA - CITY, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - JAMNAGAR. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: SUB PLOT NO. 81/3, SOUTH: SUB PLOT NO. 81/5, EAST: SUB PLOT NO. 81/19, WEST: 7.50 MTR. WIDE ROAD			
				1 Rs.1374433/- as	DISTRICT & REGISTRATION DISTRICT: RAJKOT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: PLOT NO. 8, SOUTH: PLOT NO. 10, EAST: OTHER PROPERTY, WEST: 7-50 MTR. WIDE ROAD  ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. 202 ON SECOND FLOOR	18 (1) SHAH ASRAFUL ANSARALI (2) RUNA LAILA BIBI ASRAFUL SHAH	20-04-2021 / Rs.1975158/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. 201 ON SECOND FLOOR OF BUILDING-A IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "SUNCITY RESIDENCY" HAVING SUPER BUILT-UP AREA ADM. 1080 SQ. FEET I.E. 100.37 SQ. MTR. BUILT-UP AREA ADM. 61.02 SQ. MTR. TOGETHER WITH UNDIVIDED COMMON PROPORTIONATES AREA ADM. 34.55 SQ. MTR. ON NA LAND BEARING BLOCK/SURVEY NO. 90, T. P. S. NO. 30 (RANDER), O. P. NO. 79, F. P. NO. 140, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - RANDER, TALUKA - ADAJAN, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: SOCIETY'S OPEN SPACE,			
	JAMNAGAR-361306 202, SHREEJI RESIDENCY-A, STATION ROAD, JAM KHAMBHALIYA, DIST. DWARKA (2) MINAKSHI VIJAY GORADIYA (Co-Borrower) MOTI KHOKRI, KARMUR SHERI, NR. PRIMARY SCHOOL, JAMNAGAR-361306 202, SHREEJI RESIDENCY-A, STATION ROAD, JAM KHAMBHALIYA, DIST. DWARKA Account No. PHR017502353185	of Rs. 1396088/-	07-08-2021	on 02-08-2021	OF WING-A HAVING SUPER BUILT-UP AREA ADM. 112-95 SQ. MTR. CARPET AREA ADM. 101-08 SQ. MTR. ON NA LAND BEARING WARD NO. 5, BLOCK NO. 10, SHEET NO. 1, C. S. NO. 6122/A, 6122/B, LYNG AND BEING AT MOUJE VILLAGE - KHAMBHALIYA, TALUKA: KHAMBHALIYA, REGISTRATION SUB	19 (1) M/S SHUBHAM ENTERPRISE(2) SANJAY GIRDHARLAL MAHESHWARI		SOUTH: FLAT NO. 202, EAST: SOCIETY'S OPEN SPACE, WEST: PASSAGE  ALL THAT PIECES AND PARCELS OF IMMOVABLE PROPERTY COMPRISING OF RESIDENTIAL FLAT NO. 303 HAVING SUPER BULT UP AREA ADMEASURING 136-102 SQ. MT. (BUILT UP AREA ADMEASURING 60-76 SQ.MT.) ON THIRD FLOOR OF THE BUILDING NAMED "SHIVAM RESIDENCY" CONSTRUCTED ON LAND ADMEASURING 499-44 SQ. MT. OF PLOT NO. 28 OF REVENUE SURVEY NO. 111 OF THE AREA KNOWN AS "SHREE SARVODAY CO-OP HOUSING SQC. LTD" WHICH IS MORE IDENTIFIED BY CITY SURVEY NO. 5190 OF SHEET NO. 343 OF			

Please further note that as mentioned in sub-section 13 of Sec.13 of the aforesaid Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the assets stated under security referred to in this Notice without prior written consent of our Bank.

18,50,000/

01-06-2021

07-08-2021

04-06-2021

11-08-2021

01-06-2021

07-08-2021

as on 02-08-

on 10-08-2021

as on 02-08-

13,00,000/

NO.A-501, SOUTH: OPEN SPACE

DISTRICT: KHAMBHALIYA, REGISTRATION DISTRICT: DEVBHUMI

SURROUNDING: NORTH: FLAT NO. 204, SOUTH: ROAD, EAST: C.

25/1 PAIKI, PLOT NO. 76, M.S. NO.12/1849, TOTAL AREA

ADMEASURING IN AGGREGATE ABOUT 129:18:75 SQ. MTRS, AT.

HMATNAGAR, TA, HIMATNAGAR, DIST. SABARKANTHA IN THE

NAME OF HASMUKHBHAI SAMALDAS PATEL AND BOUNDED AS UNDER: SURROUNDINGS: EAST : SOCIETY WAY, WEST : PLOT

ALL THE PIECE AND PARCEL OF TENAMENT ON SUB-PLOT NO.

15/6 ON PLOT NO. 15 IN SCHEME KNOWN AS "KRISHNA PARK"

HAVING AREA ADM: 38.76 SQ. MTR. I.E. 417.21 SQ. FEET. BUILT-

UP THEREON ADM. 44.69 SQ. MTR. ON NA LAND BEARING

REVENUE SURVEY NO. 1256/2 PAIKI, CITY SURVEY SHEET NO.

496, SURVEY NO. 2869/2/15 PAIKI, LYING AND BEING AT MOUJE -

JAMNAGAR, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION

DISTRICT - JAMNAGAR. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS

FOLLOW: SURROUNDING: NORTH: SUB-PLOT NO. 15/5, SOUTH:

SUB-PLOT NO. 15/7, EAST: 3.50 MTR. WIDE INTERNAL ROAD,

ADMEASURING ABOUT 1545 SQ. FT. I.E - 143.53 SQ. MTRS.

SUPER BUILT-UP I.E 1004 SQ. FTS. I.E 93.309 SQ.MTRS

CARPERT ON 5TH FLOOR OF DIAMOND WORLD BUILDING

CONSTRUCTED ON THE LAND BEARING REVENUE SURVEY NO.

365 & 366 OF VILLAGE KATARGAM AND FINAL PLOT NO. 50 OF

TOWN PLANNING SCHEME NO.4 AND CITY SURVEY NONDH NO.

757 & 758 OF CITY SURVEY WARD KATARGAM TALUKA CITY

DISTRICT SURAT AND BOUNDED AS UNDER: SURROUNDINGS:

EAST: OPEN SPACE, WEST: OFFICE NO.A-503, NORTH: OFFICE

SWARKA. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW:


S. NO. 6121, WEST: O. T. S.

WEST PLOT NO. 19, 20

Rs.27.92.218.00/ ALL THAT PIECES AND PARCEL OF PROPERTY OFFICE NO.A/502,

Rs.16.63,878.00/ ALL THAT PIECES AND PARCEL OF N.A. PROPERTY LE R.S. NO.

NO.67, NORTH: PLOT NO.77, SOUTH: PLOT NO.75



L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED (A subsidiary of Larsen & Toubro Limited)

CIN: L72900MH2012PLC232169 Registered Office: L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001. Tel: (91 22) 6752 5656; Fax: (9122) 6752 5893 E-mail: investor@ltts.com Website: www.LTTS.com

Notice Regarding Fraudulent transactions related to installation of smart

meters contracts To whomsoever it may concern

JIGNESHKUMAR

/INODBHAL(2)

SARASVATIBEN

ANANDBHAI VASAVA

GOPALBHAI BHALALA

Rs.1699224/- as

on 06-05-2021

This letter is to bring to your notice cases of fraudulent transactions involving payment of deposits for contracts of installation of smart meters in the state of Madhya Pradesh, illegally attributed to be on behalf of L&T Technology Services (LTTS). We wish to put on record that such fraudulent letters have false and illegal representation of LTTS' authorized signatory with mala fide intentions. We have reported the matter to the Cyber Cell of Mumbai Police and the matter is under investigation.

We therefore request you to not solicit any such illegal and fraudulent outreach by any unauthorized person claiming to represent LTTS.

Yours Truly, Kapil Bhalla Company Secretrary (F3485)

NANDED CITY DEVELOPMENT AND CONSTRUCTION COMPANY LIMITED Registered Office Address: 5, Magarpatta City, Aditi Garden, Hadapsar, Pune MH 411013 CIN: U45209PN2006PLC022073// Email ID: cs@nandedcitypune.com //Tel No: 020 67681000

(For attention of shareholders of the company with regard to registration/updation of their e-mail IDs with the company for communication)

NOTICE is hereby given that, due to orgoing COVID-19 gandemic restriction on public gatherings, this year also the 16th/horsal General Meeting ("AGM") of the Company is proposed to be held through Video Conferencing ("VC") on Thursday 30th Day of September, 2021 at 11:00 AM (IST), in compliance with the all applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No.

17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 10/2021 dated 10th January, 2021 issued by the ministry of Corporate affairs ("MCA"), to transact the business set out in the Notice calling AGN

in compliance with the relevant circulors, the Notice of the AGM and financial statements for the financial year 2020-21, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, will be sent to all the Members of the Company on their email addresses registered with the

Marrier of Registering updating email addresses with the company a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to register i update the

same by writing to the company with details of Name of shareholder(s). Folio No., share certificate no. Contact no. PAN and email ID or cs/3nardadotyn ne rom. b) Members holding shares in demoterialized mode, who have not registered i updated their email addresses with their Depository Porticipants, are requested to register Lupdate their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demail accounts.

Manner of casting Voter's I through e-voting:

a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting") b) The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses shall be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com c)The login credentials for casting roles through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/ Depository Participant(s), may generate looin predentials by following instructions given in the Notes to

Notice of AGM. d)The same login credentials may also be used for attending the AGM through VC, e Morebers are requested to carefully read all the Notes set cut in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting.

For and on behalf of Board of Directors of Nanded City Development & Construction Co. Ltd.

Date: 27.08.2021

Satish Magar Managing Director (DIN: 00007613)

AXIS BANK Collection, 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway,
Opp Rajpath Club, Bodakdev, Ahmedabad, Gujarat -380 054.

POSSESSION NOTICE APPENDIX -IV [Rule 8(1)]

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the AXIS BANK LTD, under the Security sation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a demand notice dated mentioned herein below tabel calling upon the Borrower/Co-Borrower/Mortgagor/Guarantor, mentioned herein below table to repay the amount mentioned hereunder in the notice as mentioned in the said notice together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred, to be incurred, within 60 days from the date of the said notice. Borrower/Co-Borrower/Mortgagor/Guarantor, mentioned herein below tabel having failed to repay the Bank's dues as mentioned in the notice issued to him under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, notice is hereby given to the Borrower and other mentioned herein above in particular and the public, in general, that the undersigned has taken Possession (mentioned herein below tabel) of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on following date.

Borrower/Co-Borrower/Mortgagor/Guarantor mentioned herein below tabel in particular, and the public, in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the AXIS BANK LTD for an amount mentioned herein below tabel as mentioned in the said notice together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred/to be incurred.

- 1	0	222	DESCRIPTION OF THE PROPERTIES	
Sr. No.	Name of Borrowers / Guarantors / Co-Borrower	Demand Notice Date & O/s. Amount Rs. (interest + Charges - Recovery	SCHEDULE OF IMMOVABLE PROPERTY	Date & Type of Possession
1	(1) ABDULLAH MULLANURUDDIN SHAM (2) RASHIDA ABDULLA SHAM	20-04-2021 / Rs.895620/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL HOUSE CONSTRUCTED ON SUB PLOT NO. 32/A OF PLOT NO. 32 IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "PATEL NAGAR - 3" HAVING AREA ADM. 54.25 SQ. MTR. I.E. 583.94 SQ. FEET ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 1101 PAIKI, LYING AND BEING AT MOUJE - JAMNAGAR, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - JAMNAGAR, THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: SUB PLOT NO. 31/B, SOUTH: SUB PLOT NO. 32/B, EAST: PLOT NO. 23, WEST: 6.00 MTR. WIDE ROAD	21-08-2021 SYMBOLIC
2	(1) AMRUTBHAI B PITHVA (2) AKSHAY PANDYA	23-04-2021 / Rs.1146166/- as on 23-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL HOUSE NO. 35 CONSTRUCTED ON SUB PLOT NO. 81 TO 86+91 TO 95/5 IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "MARUTI RESIDENCY" HAVING LAND AREA ADM. 49-94 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 45 PAIKI, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - TARGHADI, TALUKA-PADDHARI, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - RAJKOT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: HOUSE NO. 36, SOUTH: HOUSE NO. 34, EAST: 7-62 MTR. WIDE ROAD, WEST: HOUSE NO. 54	21-08-2021 SYMBOLIC
3	(1) CHAUHAN KARAN NARENDRABHAI (2) REKHABEN NARENDRABHAI CHAUHAN (3) NARENDRA C CHAUHAN	19-05-2021 / Rs.1106402/- as on 17-05-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF RESIDENTIAL PLOT NO. 36 IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "KAMDHENU RESIDENCY" HAVING AREA ADM. 72.00 SQ. YARDS I.E. 60.11 SQ. MTR. (AS PER APPROVED PLAN) TOGETHER WITH UNDIVIDED COMMON ROAD-COP AREA ADM. 41.71 SQ. MTR. ON NA LAND BEARING OLD REVENUE SURVEY NO. 516, NEW REVENUE SURVEY NO. 550, BLOCK NO. 511, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - PIPODARA, REGISTRATION SUB DISTRICT - MANGROL, REGISTRATION DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: PLOT NO. 35, SOUTH: PLOT NO. 37, EAST: PLOT NO. 23, WEST: SOCIETY ROAD	21-08-2021 SYMBOLIC
4	(1) CHIRAG DEVJIBHAI GABANI (2) MAYUR DEVJIBHAI GABANI	27-04-2021 / Rs.1592427/- as on 26-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. B-402 ON FOURTH FLOOR OF RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "PUNJAN PALACE" HAVING SUPER BUILT-UP AREA ADM. 718 SQ. FEET I.E. 66.72 SQ. MTR. BUILT-UP AREA ADM. 39.67 SQ. MTR. TOGETHER WITH UNDIVIDED COMMON SHARE IN LAND ADM. 15.35 SQ. MTR. ON NA LAND BEARING CITY SURVEY SHEET NO. 101, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - KATARGAM, TALUKA-CITY, REGISTRATION SUB DISTRICT - CHORYASHI, REGISTRATION DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: BUILDING-C, SOUTH: FLAT NO. B/401, EAST: 326, JAGIRDAR PALACE, WEST: JAIN TEMPLE	21-08-2021 SYMBOLIC
5	(1) DEVILAL SHANKARLAL SHAH (2) SHAH ANJUBEN DEWLAL	19-04-2021 / Rs.2235043/- as on 17-04-2021	ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. 902 ON NINTH FLOOR OF BUILDING-G IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "VARDAI HEIGHTS" HAVING CARPET AREA ADM. 57.26 SQ. MTR. BUILT-UP AREA ADM. 61.50 SQ. MTR. SUPER BUILT-UP AREA ADM. 1066 SQ. FEET TOGETHER WITH UNDIVIDED COMMON SHARE IN LAND ADM. 21.69 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 57 & 64,	21-08-2021 SYMBOLIC

DEVILAL BLOCK NO. 62, T. P.S. NO. 69 (GODADARA-DINDOLI), F. P. NO. 3, LYING AND BEING AT MOUJE - GODADARA, TALLIKA - CITY REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: PROPERTY OFF, P.NO. 175, SOUTH: T. P.ROAD, EAST: PROPERTY OFF, P.NO. 4-A. WEST: PROPERTY OFF, P.NO. 1/B. 1) DHARMESH 27-04-2021 21-08-2021 ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. C/303 ON THIRD FLOOR OF BUILDING-C IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "AMARDEEP RATILAL PATEL (2) Complex" Having Super Built-up area adm. 697 Sq. Feet I.E. 64.75 Sq. MTR. Built-up area adm. 47.77 Sq. MTR. Togethei SYMBOLIC Rs.1241931/- as WITH UNDIVIDED COMMON SHARE IN LAND ADM, 38.33 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 22, T. P.S. NO. 70, F.P.NO. SHARMISHTHABEN on 26-04-2021 231, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - AMROLI. TALUKA-CITY, REGISTRATION SUB DISTRICT - CHORYASHI, REGISTRATION DHARMESHBHAI DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: FLAT NO. C/304, SOUTH: ROAD, EAST: FLAT NO. C/302, WEST: SUDA ROAD ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. 301 ON THIRD FLOOR OF BUILDING NO. A/5 IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "JANKI | 21-08-2021 (1) DIMPALBEN 01-05-2021

RESIDENCY" HAVING SUPER BUILT-UP AREA ADM. 900.00 SQ. FEET I.E. 83.64 SQ. MTR. BUILT-UP AREA ADM. 578.97 SQ. FEET I.E. 53.80

SYMBOLIC CHAMPANERIYA (2) SQ, MTR, ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 175, BLOCK NO. 122/PAIKI 1, T. P. S. NO. 44 (JAHANGIRABAD), F. P. NO. 43, LYING JIGNESH KANAIYALAL on 30-04-2021 AND BEING AT MOUJE VILLAGE - JAHANGIRABAD, TALUKA-CITY, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT - SURAT. THE CHAMPANERIYA SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW AS PER FINAL PLOT: SURROUNDING: NORTH: FLAT NO. 302, SOUTH: MARGIN, EAST: FLAT NO. 304, WEST: MARGIN 21-08-2021

YMBOLIC MAHESHWARI as on 19-04-2021 KNOWN AS "SHREE SARVODAY CO-OP HOUSING SOC. LTD" WHICH IS MORE IDENTIFIED BY CITY SURVEY NO. 5190 OF SHEET NO. 343 OF CITY SURVEY WARD NO. 15 OF JAMNAGAR CITY, BOUNDARY: NORTH: OTS AND FLAT NO. 304, SOUTH: ROAD, EAST: OTS, COMMON PASSAGE AND FLAT NO. 302, WEST: OTS AND PLOT NO. 27 ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. 202 ON SECOND FLOOR OF BUILDING-A/1 IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "SENTOZA 21-08-2021 1)VASAVA ANAND 07-05-2021

ENCLAVE" HAVING BUILT-UP AREA ADM. 855.46 SQ. FEET I.E. 79.50 SQ. MTR. TOGETHER WITH UNDIVIDED COMMON SHARE IN LAND

ADM. 36.38 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE SURVEY NO. 104/3, BLOCK NO. 103, T. P. S. NO. 69 (GODADARA-DINDOLI), F. P. NO.

34, LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - GODADARA, TALUKA-UDHANA, REGISTRATION SUB DISTRICT & REGISTRATION DISTRICT

SURAT, THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW AS PER FINAL PLOT: SURROUNDING: NORTH: FLAT NO. A-1/203. SOUTH: T. P.

SYMBOLIC

ROAD, EAST: FLAT NO. A-1/201, WEST: S. M. C. GARDEN 21 (1)VIJAY SOPANRAO ALL THE PIECE AND PARCEL OF FLAT NO. B-601, ON SIXTH FLOOR OF WING-B IN RESIDENTIAL SCHEME KNOWN AS "OLAMPIA" HAVING 21-08-2021 20-04-2021 AWATE (2) SONAL BUILT UP AREA ADM: 66.06 SQ. MTR. ON NA LAND BEARING REVENUE BLOCK NO. 193 (SURVEY NO. 103) PAIKI, F. P. NO. 108 OF O. P. NO. VIJAY AWATE Rs. 2210231/- as [71 OF T. P. S. NO. 42 (JAHANGIRABAD), LYING AND BEING AT MOUJE VILLAGE - JAHANGIRABAD, TALUKA - CITY, REGISTRATION SUB. on 17-04-2021 DISTRICT & REGISTRATION DISTRICT - SURAT. THE SAID PROPERTY IS BOUNDED AS FOLLOW: SURROUNDING: NORTH: PYRAMID ICON

BUILDING, SOUTH: ADJ. PLOT, EAST: T. P. ROAD, WEST: ADJ. PLOT 22 (1) BHIKHUBHAI 20-04-2021 ALL THAT PIECES AND PARCELS OF IMMOVABLE PROPERTY OF RESIDENTIAL PROPERTY OF R. S. NO. 139, NA LAND KNOWN AS "SHRI | 23-08-2021 DEVJIBHAI BHALALA RAM PARK" PLOTS PAIKI PLOT NO. 68, AREA ADM. 51.09 SQ. MTRS AND BUILDING THEREON IN MAVDI OF RAJKOT CITY, IN THE NAME OF SYMBOLIC (2) GOPALBHAI Rs. 30.27.510.87/-GOPALBHAI BHIKHUBHAI BHALALA AND BOUNDED AS UNDER: SURROUNDINGS: NORTH: OTHER'S PROPERTY, SOUTH: OTHER'S BHIKUBHAI BHALALA as on 19-04-2021 PROPERTY, EAST: ROAD, WEST: OTHER'S PROPERTY (3) KRISHNABEN

23 M/S. SHREE HARI PROPERTY: 1:- ALL THAT PIECES AND PARCELS OF IMMOVABLE PROPERTY COMPRISING OF ISHANPUR VILLAGE, TA. HALVAD. 23-08-2021 TRADING CO. 2) DIST, SURENDRANAGAR, MORBI (NEW) 333.52 SQ. MTRS OF PLOT NO. 02 AND 301.96 SQ. MTRS OF PLOT NO. 03, OF R.S NO. 338 PARMAR DINESHBHAI Rs.1,12,87,302.00/ PAIKI IN THE NAME OF DAYABHAI LAVJIBHAI DALWADI AND BOUNDED AS UNDER. LOCATION PLOT NO. 2 & 3, NAVA ISHANPUR, NR. DAYABHAI 3) DALVADI - as on 19-04-2020 SWAMINARAYAN TEMPLE, BESIDES BHAKTI NAGAR SOCIETY, ISANPUR VILLAGE ROAD, ISANPUR, TA. HALVAD, DIST. MORBI. R S DAYABHAI LAVJIBHAI NO. 338 PAIKI PLOT NO. PLOT NO. 2 & 3 AREA 301.96 SQ. MTRS, AREA 333.50 SQ.MTRS OF PLOT NO. 2 + 301.96 SQ. MTRS OF DALVADI SAVITABEN DAYABHAI

PLOT NO. 3. SURROUNDINGS: NORTH: THIS SIDE PLOT NO. 01, SOUTH: THIS SIDE PLOT NO. 04, EAST: HALVAD-ISHANPUR ROAD, WEST: THIS SIDE 6.00 MT. ROAD PROPERTY: 2 ALL THAT PIECES AND PARCELS OF IMMOVABLE PROPERTY COMPRISING OF ISHANPUR VILLAGE, TA. HALVAD DIST. SURENDRANAGAR, MORBI (NEW) NA LAND ADM. 243.78 SQ. MTRS OF PLOT NO.11 AND 243.78 SQ. MTRS OF PLOT NO.12 OF R.S NO. 341, 342, 339 AND 343 IN THE NAME OF SAVITABEN DAYABHAI DALWADI AND BOUNDED AS UNDER: LOCATION - PLOT NO. 11 & 12, NAVA ISHANPUR, NR. SWAMINARAYAN TEMPLE, BESIDES BHAKTI NAGAR SOCIETY, ISANPUR VILLAGE ROAD, ISANPUR TA. HALVAD, DIST. MORBI, R S NO. 341,342,339 AND 343 AREA 243.78 SQ. MTRS OF PLOT NO. 11 + 243.78 SQ. MTRS OF PLOT

NO. 12. SURROUNDINGS: PLOT NO. 11 NORTH: THIS SIDE PLOT NO. 12, SOUTH: THIS SIDE PLOT NO. 10, EAST: THIS SIDE ROAD

WEST: THIS SIDE ROAD PLOT NO. 12 NORTH: THIS SIDE PLOT NO. 13, SOUTH: THIS SIDE PLOT NO. 11, EAST: THIS SIDE ROAD

WEST: THIS SIDE ROAD Please further note that as mentioned in sub-section 13 of Sec.13 of the aforesaid Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the assets stated under security referred to in this Notice without prior written consent of our Bank. Date: 25-08-2021, Place: Gujarat Authorised Officer, Axis Bank Ltd.

Sd/- Authorised Officer, Axis Bank

# आरोग्य सेवांच्या सुधारणांसाठी १०० कोटींचे कर्जरोखे



पिंपरी, दि. २६, (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यादृष्टीने आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तीन वर्षे कालावधीसाठी १०० कोटींचे कर्जरोखे उभारण्यात येणार आहेत. संयुक्त राष्ट्रविकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) दिल्लीतील कार्यालयासोबत महापालिकेने सामंजस्य करार केला

महापालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचे 'सोशल इम्पॅक्ट बॉण्ड'च्या (एसआयबी) माध्यमातून बळकटीकरण तसेच सेवेत सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत आगाऊ खासगी गुंतवणूक करण्यात येईल. महापालिकेने निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य झाल्यावर त्याची परतफेड करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय तरतूद आणि अंमलबजावणीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पालिका सभेने मंजुर केला आहे. यासंदभातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. 'एसआयबी' ही नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा करणारी पध्दत आहे. त्यानुसार, या प्रकल्पासाठी नियुक्त केलेले गुंतवणूकदार आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी गुंतवणूक करतील.

(प्रतिनिधी)

देण्याचा

आलेला

कराच्या

वाद्विण्यासाती

सेवा-सुविधांकरिता आरक्षित

असलेल्या मोकळ्या जागा

दीर्घ मुदतीच्या भाडेकराराने

बाजूला नागरिकांनी दिलेल्या

महापालिका करत असल्याचे

पुढे आले आहे. शहरातील

केवळ एका विभागात कचरा

संकलन करण्यासाठी विविध

प्रकारची वाहने ठेकेदाराकडन

घेण्याचा प्रस्ताव महापालिके

ने तयार केला असून तो

तब्बल ७४ कोटींचा आहे.

समाविष्ट गावातील १५०

घंटागाड्या महापालिके च्या

ताब्यात आल्या असतानाही

महापालिकेने केवळ एका

विभागासाठी हा घाट घातल्याचे

स्पष्ट झाले आहे. या प्रस्तावाला

मान्यता मिळाल्यास पुढील

सात वर्षांत महापालिके चे

तब्बल ४०० कोटींचे नुकसान

विरोध झाला असून हा प्रस्ताव

(इस्टिमेट किमटी) घंटागाड्या

प्रस्ताव

कार्यालयापुढे ठेवला आहे.

परिसरातील घनकचरा ठेका

पद्धतीने संकलित करण्यात

येणार आहे. मोठी घंटागाडी (७

एमटी. जीव्हीडब्ल्यू), छोटी

घंटागाडी (१.५-२.५ एमटी

जीव्हीडब्ल्यू) आणि कॉम्पॅक्टर

वाहनांच्या माध्यमातून कचरा

संकलन आणि कचऱ्याची

वाहतुक करण्यासाठी सात

वर्षांसाठीचे पूर्वगणन पत्र तयार

छाननी समितीपुढे हा प्रस्ताव

आला आहे. या प्रस्तावाला

दर्शविला

आणि प्रवक्ता हेमंत संभूस

यांनी या प्रस्तावातील त्रुटी

सोमवारी पत्रकार परिषदेत पुढे

प्रदेश

नवनिर्माण

महापालिकेच्या तांत्रिक

करण्यात आले आहे.

मान्यतेसाठी

महाराष्ट्र

विरोध

पक्षाचे

क्यु.मी.

यामध्ये झोन क्रमांक

वादग्रस्त ठरला आहे.

महापालिकेच्या

शक्यता

प्रस्तावात

त्याला राजकीय

विभागाने पूर्वगणन

आहे.

त्रुटी

मोटर

माध्यमातन

आयक्त

क्षमता)

ठेवण्यात

सेनेने

असन

सरचिटणीस

तो

होण्याची

दरम्यान,

असल्याने

समितीच्या

खरेदीचा

(१४

निर्णय घेण्यात

असतानाच दुसऱ्या

पैशाची उधळपट्टी

कचरा सकलनाच्या नावाखाली

कोट्यवधींची उधळपट्टी

माजी

भाडेतत्त्वावर

उत्पन्न

सार्वजनिक

आणल्या. मनसेचे महापालके

तील गटनेता साईनाथ बाबर.

सचिव योगेश खैरे यावेळी

उपस्थित होते. ठेकेदारामार्फत

संकलन आणि वाहतुकीसाठी

अंदाजपत्रकामध्ये ७४ कोटी

रुपयांची तरतूद करण्यात आली

आहे. संपूर्ण शहरासाठी ही

तरतुद असताना महापालिकेने

केवळ एका विभागासाठी हा

खरेदीचा घाट घातला आहे.

समाविष्ट गावांचा विचार

करता शहरात सात विभाग

आहेत. एका विभागासाठी

महापालिकेने स्वतः वाहनांची

खरेदी केल्यास बिगारी, चालक

आणि इंधनापोटीचा खर्च ३७

विभागासाठी

कोटी रुपये होईल.

नगरसेवक

राणे. विशाल शिंदे,

अनिल

घनकचरा

घेण्याकरता

राज्य

करारानुसार निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर महापालिकेकडून त्या गुंतवणुकीची परतफेड केली जाईल. ही उद्दिष्टे पूर्ण न झाल्यास गुंतवणूकदाराला पैसे न मिळण्याची जोखीम स्वीकारावी लागणार आहे. आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण हे महत्त्वाचे कार्यक्षेत्र असलेली 'युएनडीपी' ही संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत बहुस्तरीय विकास करणारी अग्रणी संस्था आहे.

युएनडीपी' महापालिकेला आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी लागणाऱ्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यासाठी तांत्रिक सहकार्य करत आहे. याशिवाय. योजनेतील टप्पे निर्धारित करणे, मल्यमापन करणे, गंतवणकदार यासाठी त्यांनी मदत अपेक्षित आहे. आरोग्य केंद्रांच्या क्षमतेत वाढ होणे, द्वितीय स्तरावरील सात रुग्णालयात प्रसृतिपूर्व आणि प्रस्तीनंतर लागणाऱ्या स्विधांचे बळकटीकरण करण्याबरोबरच या सविधांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची वाढवणे, रुग्णालयात साहित्य, प्रयोगशाळा आदी सेवांमध्ये सुधारणा करणे, चव्हाण रुग्णालयात इतर आवश्यक उपचारांची क्षमता वाढवणे आदी परिणाम या गुंतवणुकीद्वारे साधणे शक्य होणार असल्याचे आरोग्य-वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात

# पिंपरी पालिकेची बंद प्रकल्पासाठी खर्चाची उड्डाणे

पाईप ठेवण्यात आले आहेत.

गोदामात इतर साहित्य आहे.

यासाठी १६ कर्मचारी नेमण्यात

आले आहेत. या सर्वांचा दहा

वर्षांचा खर्च म्हणून १३ कोटी

रुपये द्यावे लागणार आहेत, असे

सांगत पाणीपुरवठा विभागाने

स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवला

आहे. यासंदर्भात, पाणीपुरवठा

विभागाचे प्रमुख प्रवीण लडकत

यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क

केला असता, त्यांनी प्रतिसाद

PUBLIC NOTICE

IOTICE is hereby given that Mr. Prasan G., Resident of Flat no.A/801, CASA ESSENZA Co-po Housing Society Ltd, Mahajanwadi, opp. hakur Mall, Western Express Highway, Mira oad (E), Thane — 401107 have agreed to ransfer 100% share of the property mentioned the schedule hereto, to my client after demisioned fhis Father Late Goutham Chand Mishrimal lated 13/04/2021, place of death — Gayatri lospital Vasai-Virar Palphar & Death certificate

lospital Vasai -Virar, Palghar & Death certificate egistration no: D-2021: 90307-000197 and his

gistration no: D-2021: 90307-000197 and his tother late G. Sushila. dated 26/11/2018, place i death — Chennai & Death certificate gistration no: D-2018: 33-163-000317 herefore any person(s) having any claim in spect of the said schedule property or part tereof by way of sale, exchange, mortgage, narge, gift, maintenance, inheritance, insession, lease, tenancy, sub tenancy, lien, rense, hypothecation, transfer of title or eneficial interest under any trust right of rescription or pre-emption or under any greement or other disposition or under any scree, order or Award or otherwise claiming, wosoever, are hereby requested to make the

ever, are hereby requested to make the

nowscever, are hereby requested to make the same known in writing together with supporting focuments to the undersigned at their office at Advocate Jitendra Jha & Associates Shop No. 5, Sai Park Building No.1, Queen's Park, Mira Road E), Dist. Thane 401 107 within 15 days from the fate hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

waived.

SCHEDULE
Flat no A-801, CASA ESSENZA Co-op Housing
Society Ltd, Mahajanwadi, opp. Thakur Mall,
Western Express Highway, Mira road (E), Thane
-401107

Sd/Date: 27/08/2021

(Advocate High Court)
(Piffice: Shop No.5 Sci Bark Buildin M.1 Mar Sai Tompla

Office : Shop No.5, Sai Park Building No.1, Near Sai Temple Queen's Park, Mira Road (E), Dist. Thane. 401 107

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे

गास, ता वसई, जि पालघर येथील गावठाण

मिळकतीवर १) श्री अग्नेलो फान्सिस परेरा ह्याचे

राहते घर (जुना मालमत्ता कं ११३/अ), नवीन

नालमत्ता कं. GS03/113/1, विभाग कं.३

क्षेत्र-१०० चौ -फुट, आणि २) श्री -सॅनल नाझरेथ

समजन सदर मिलकत अगदी निर्दिवाद

बोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my clients

Mr Onkar P Salvi Mrs Sneha P Salvi

Mr Mandar P Salvi and Mrs Manasi M

Salvi as the owners are entitled to the

property having description as "Flat No.

1506, 15th floor in the building known as

Vaishno Heights, B-Wing, Rani Sati Marg.

Whereas Original Agreement has being

lost/misplaced as per given details below.

Agreement for sale dated 09.12.2020 vide

its registered No. BRL9-9454-2020

executed Between M/s Poonam Housecor

Pvt. Ltd. and 1) Mr. Onkar P. Salvi. 2) Mrs.

Sneha P. Salvi, 3) Mr. Mandar P. Salvi and

Therefore any person having any claim on

the "Said Property" or part thereof by way

lof inheritance, sale, mortgage, gift, lien,

trust, license, lis pendens or otherwise are

required to lodge their claim with the

indersigned on the Above mentioned

address within 15 days of publication of

this notice with the documentary

evidence, failing which the claim if any of

such person shall be treated as waived and

Malad (East), Mumbai - 400097."

4) Mrs. Manasi M. Salvi.

not binding to my clients

Yogita Bandal (Advocate)

Date: 27.08.2021, Place: Mumba

34. Parekh & Sons. Parekh Nagar.

Near Dattani Building, Off. S.V. Road,

Kandivali (West), Mumbai - 400067.

पेन वकील ॲन्ड सन्सकरित

ॲड वेन्सन विल्यम पेन

Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी.

दि .२७/०८/२०२१ .

दिला नाही.

दि. २६, (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड धरणातून शहराला पाणीपुरवठा बंद करणाऱ्या पाणीयोजनेचे काम गेल्या १० वर्षांपासून बंदच आहे. तरीही प्रकल्पावर सतत खर्च सुरू आहे. ठेकेदार कंपनीला आतापर्यंत १४५ कोटी देण्यात आले असून इतर खचार्चा सपाटा सुरू आहे. प्रकल्पासाठी असलेले साहित्य ठेवण्याच्या जागेचे भाडे म्हणून १३ कोटी रुपये देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मावळातील पवना धरण ते निगडीतील केंद्रापर्यंत जलशुद्धीकरण जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम दहा वर्षांपासून बंद आहे. ९ ऑगस्ट २०११ रोजी प्रकल्पाविरोधात आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पाचे काम बंद केले. ते अद्याप सुरू झालेले गेला. जेमतेम १२ टक्के काम पर्ण झालेले आहे. ठेकेदार कंपनीला १४५ आहेत. प्रकल्प बंद असताना वेगवेगळ्या कारणास्तव

नाही. प्रकल्पाची मळ निविदा ३३१ कोटींची होती. वाढीव दराची निविदा स्वीकारण्यात आल्यापासून टप्प्याटप्प्याने खचार्चा आकडा वाढतच कोटी अदा करण्यात आले खर्च सुरू आहे. आता १३ कोटी रुपये देण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला. काम सुरू असतानाच्या

कोरीया ह्याचे राहते घर (जुना मालमत्ता कं. ११३ / छा), नचीन मालमत्ता कं. GS03/113/2, विभाग कं.३, क्षेत्र-१०० चौ फुट, (वसई - विरार शहर महानगरपालिका असेसमेंट प्रमाणे) रा लहान सरगोडी, गास खासगी जागेत नालासोपारा (प . ), येथे सदर घर मिळकर्त आस्तित्वात आहे. तरी सदर घर मालमल PUBLIC NOTICE मिळकती अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंव नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडे वित्तिय संस्था असलेल्या आमच्या अशिलांनी कर पुरवठा करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सर्वधाने कोणाहीकडे हितसर्वधाच्य दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा परावा असेल तर त्यांर्न सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिला माळा, नालासोपारा प, ता वसई जि.पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथ कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्व असल्यास तो सोइन देण्यात आला आहे अरं

श्रीमती शारदा बाबुराव सावंत य क्र.६४, ६वा मजला, एकूण क्षेत्रफळ ३६.० चौ.मी. (बिल्टअप) हायचे एव्हेन्यु कोहीसोलि., महारष्ट्र सहकारी संस्था कायद १९६० अन्वये नोंदणीकृत, नोंद क्र.टीएनए/एच.एस.जी./ (टी.सी.)/८८९४/९७ दि.२१.०६.१९९७, जमीन सर्व्हे क्र. हिस्सा क्र.२, गाव काशी, साईकृपा कॉम्प्लेक्स, काशीमि तालुका व जिल्हा ठाणे येथील जागेचे ५०% शेअर्स (सामायि शेअर) सह संयुक्त मालक हाते, यांचे ०३.०६.२०१५ रोज निधन झाले. त्यांचे कायदेशीर वारसदार (१) श्रीमती विभ विलास पालांडे (विवाहीत मुलगी) यांचे पॅर क.एएआयपीपी६७२५एच व आधार क्रमांव ७५२७०९२१७७२६. (२) श्रीमती अनघा अजित विचा ७२(७०२२(५७४२, (२) श्रानता जनवा जाजता वर्षा (विवाहीत मुलगी) यांचे पॅन क्र. एएएलपीव्ही२१८७जे व आध क्रमांक ४६९०७८६१९६३३, (३) श्रीमती मेलानी उदय सावं (सन) यांचे पॅन क्र.बीजेएलपीएस१७५४ए व आधार क्रमांव नुन) याच पन क्र.बाजस्तरपास्तर उन्द्रस्य आवार क्रनाव ४२६६२४६५८९०९ यांनी श्रीमती शारदा बाबुराव सावंत स्वर्गीय श्री. बाबुराव भाऊराव सावंत) यांचे पॅन क्र सीईओपीएस६५९८के व आधार क्र.८३१३८०४३८०९२ यांच्य नावे सदर फ्लॅट (यापढे सदर जागा) जागेबाबतचे शेअर

जवळपास १५ ते २० वाहने गकरिता एन.ओ.सी. दिलेली आहे. येणार आहेत. गाड्यांची किंमत, इंधन आणि अन्य खर्च पहाता निविदा रकमेचा वर्षांचा हिशोब केला तरी ठेकेदाराला मिळणाऱ्या कोटी या रकमेपेक्षा निम्म्याने कमी आहे. म्हणजेच एका वर्षांसाठी महापालिका ३७ कोटी रुपये जास्त मोजणार आहे. सात वर्षांसाठी सात विभागांकरता वाहने ठेकेदाराकडून घेण्याचे श्रीमती शारदा बाबुराव सावंत यांच्या नावे शेअर/भागप्रमा प्रस्तावित असून हा प्रस्ताव दिनांक: २७.०८.२०२१ संजय कुमार तिवा मान्य झाल्यास महापालिकेचे

वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.११४/११५, दुर्गा रेसिडेन्सी इंद्रलोक फेज ३, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५

# याकडे संभूस यांनी लक्ष वेधले आदेशाची पायमल्ली

चारशे कोटींचे नुकसान होईल,

सन २०१६-१७ मध्येही याच पद्धतीने पाच वर्षांसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये ३ वर्षांनंतर ठेकेदाराला ५० टक्के वाढ देण्यात आली. पुन्हा त्याच निविदेला दिलेल्या ५० टक्के वाढीवर पुन्हा ५० टक्के वाढ देण्यात आली. या पद्धतीने ही निविदा सात वर्षांसाठी ठेके दाराला देण्यात आली. हा प्रकार पुढे आल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या निविदांना ५० टक्के वाढ न देता नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, असा आदेश काढला होता. मात्र तो धाब्यावर बसविण्यात आला आहे.

Mr.Ramesh kochukrishnan nair an Mr.Suresh kochukrishnan nair are join owner of shop/ Gala no.03, kala udyo oremises co.operative society Ltd albahadur shashti Marg, opp. Shanggrila iscuits, Bhandup, Mumbai-400078 afte eath of their parents and my clients father ate . Mr.G. kochukrishnan Nair ha urchased said Gala from M/S. Builders yndicate, in 1967 which is Lost pisplaced and my clients lodge police N.C. ith Bhandup police station on date 5/8/2021

harge of any nature against said ala/agreement the same be brough within 14 days from date of publication o otice in written to the undersigned with ogent evidence else letter on no clain

hall be entertained.

Santosh D. Tiwari
(Advocate High Cour 5, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road ımp House, Andheri (E), Mumbai -400 093.

जाहीर सूचना

नर कोणा त्यन्तीस संस्थेस तसेच बँक गांना गा फ्लॅटबाब किंवा भागावर विक्री, हस्तांतर, करारनामा, अदलाबदल वाटपपत्र, सामंजस्य करार, क्षतिपुर्ती/प्रतिभूती दस्तावेज भाउपन, साजप्र चर्चा, प्रात्युवा/प्रतासूत्री प्रतावज करारनामा, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट, उपविह्वाट परवाना, मालकी हक्क, तारण, अधिभार, बोजा, न्यास कायदेशीर हक्क, बक्षीस, वारसाहक्क, मृत्युपत्र, परिरक्षा, ताबा विकास अधिकार, आरक्षण, पारिवारीक व्यवस्था/तजवीज करारनामा, लिस पेन्डन्स, कोणताही दावा, कोणतेही न्यायालर किंवा लवाद किंवा इतर प्रकार पारित कोणतीही प्रदानत किंवा जमी आदेश, हुकूमनामा किंवा अन्य इतर प्रकार कोणताही शेअर, अधिकार, हित, हक्क, दावा, मागणी किंव कार्यताहा राजर, जायकार, हिरा, हुझ, दावा, नागणा किंट लाभ असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपा सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसात योग्य पुराव्यांस गगप्रमाणपत्र हस्तांतरणाचे त्यांचे दावा सोसायटी राजर, नानप्रनानवय हरसाराजाच स्वाच सुवा सासावटा सचिव किंवा माझ्याकडे पाठवावेत. अन्यथा असे समज जाईल की, दावेदारानी असे दावावरील त्यांचे अधिकार त्या आणि/किंवा मुक्त केले आहेत आणि तदनंतर असे सर्व शेअ अधिकार, हक, हित, दावा, मागणी किंवा लाभ हे अवै। आहेत असे समजले जाईल आणि त्याचा कोणताही परिणा थ्रसणार नाही आणि संबंधित प्राधिकरण/सोसायटीकडू

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given on behalf my client MR. BHARATBHAI RATANJI PARGHI, who is a husband of LATE. GANGABEN PARGHI alias PARADHI, who was owner of Flat No. 502, Fifth Floor, in the Building Known as SHREEKRISHNA SAHAKARI GRUHA NIRMAN SANSTHA LTD., at Code No. 105, Phase-III MHADA Shanti Park Mira Road (East), Tal & Dist. Thane-401107, and LATE. GANGABEN PARGHI alias PARADHI expired on: 08/11/2014, leaving behind MR. BHARATBHAI RATANJI PARGHI,as her one of the legal heirs & representatives & now my client will apply to the society to transfer the Flat owner name from LATE. GANGABEN PARGHI alias PARADHI to his name. All the person having any claim in respect of Flat No. 502, Fifth Floor, in the Building Known as SHREEKRISHNA SAHAKARI GRUHA NIRMAN SANSTHA LTD. by way of

as a legal heirs or otherwise howsoever,

hereby required to make the same known in

writing with evidence to undersigned at his office at A-104, Barkha Building, Devchand

Nagar, Bhayandar (W), Dist. Thane 401 101.

Within 14 days from the publication of this

notice otherwise such claims if any will be

considered as waived and transfer roceeding will be completed BHARAT M. SHAH B.Com L.L.B. **Advocate High Court** Place: Bhayandar (West)

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my clients Mr. Pratik P. Salvi, Mrs. Neha P. Salvi Mr. Prakash C. Salvi and Mrs. Sheetal F Salvi as the owners are entitled to the property having description as "Flat No 1505, 15th floor in the building known as Vaishno Heights, B-Wing, Rani Sati Marg Malad (East), Mumbai - 400097," Whereas Original Agreement has being

lost/misplaced as per given details below. Agreement for sale dated 09.12.2020 vide its registered No. BRL9-9458-2020 executed Between M/s Poonam Housecon Pvt. Ltd. and 1) Mr. Pratik P. Salvi, 2) Mrs. Neha P. Salvi, 3) Mr. Prakash C. Salvi and 4) Mrs. Sheetal P. Salvi. Therefore any person having any claim on

the "Said Property" or part thereof by way of inheritance, sale, mortgage, gift, lien trust, license, lis pendens or otherwise are required to lodge their claim with th undersigned on the Above mentioned address within 15 days of publication of this notice with the documentary evidence, failing which the claim if any of such person shall be treated as waived and not binding to my clients.

Date: 27.08.2021. Place: Mumbai Yogita Bandal (Advocate) 34, Parekh & Sons, Parekh Nagar, Near Dattani Building, Off. S.V. Road, Kandivali (West), Mumbai - 400067

जाहीर नोटीस या नोटीसीद्वारे असे सूचित करण्यात येत आहे की, कै शनाप्पा करमती राहणार रुम नं ५०२, ५ वा मजळा पंचशील इमारत कं २, वाल्मीकी रोड. माटंगा लेबर कॅम्प मंबर्ड ४०००१९ यांचे दिनांक १४ मे २०१० रोजी निधन झाले तसेच म्हाडातर्फी गिरणी कामगार निवास योजना योजनेअंतर्गत दिनांक १ मार्च २०१० रोजी झालेल्या घराच्या

सोडतीमध्ये बाँम्बे डाईंग मिल, २ ए खोली नं ४१७, ४ वा मजला, ग द आंबेकर मार्ग,

नायगांव, मुंबई ४०००१४ यशस्वी घोषित करण्यात

श्रीमती अमक्का शनाप्पा कुरमुती म्हणजे त्यांची देण्याबाबत ओल्ड कस्टम कलेक्टर कार्यालया अर्ज केलेला आहे तरी याबदुदल कोणालाही आक्षेप असल्यास खालील पत्यावर सात दिवसांच्या आत पुराव्यांनिशी येऊन भेटावे ही मुदत नोटीस दिलेल्या तारखेपासन संपेपर्यंत असेल

> अँद्र भावना यठावंत तांदेल उच्च न्यायालय, मुंबई पता: - न्यु म्युनिसिपल बि नं ३, खोली नं ७, पहिला मजला, वि वाय दहिवलकर मार्ग, नायगांव, दादर ( पूर्व ), मुंबई ४०००१४

मही

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, दुकान कं 🛭 0 तळमजला, क्षेत्रफळ-२२१ चौ फुट,(कारपेट क्षेत्र) मालमत्ता कं NL22/55/1, विभाग कं आचोळे १३, आणि दुकान कं 📭 तळमजला. क्षेत्रफळ-२२० चौ.फट, (कारपेट क्षेत्र) म्हणजेच २६४ चौ फुट, "किशन अपार्टमेंट कॉ . ऑप . हाऊसिंग सोसायटी लि • ", प्लॉट नं •१८, स • न ९८/३ गांव मौजे आचोळे, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, तलाठी ऑफीस जवळ, नालासोपार (प.), मालमत्ता कं.NL22/55/2, विभाग कं . आचोळे-१३, ता . वसई, जि . पालघर, येथील अशा दोन्ही मिळकती १) श्री - प्रदिप काशिनाथ नाई क व २) सौ लिना पुदिप नाईक, ह्यांनी श्री सिनिल दामोदर घरत हथांच्याकडन दि २९/१०/२०२० रोजी दस्त कं वसई-४ ४११४-२०२० आणि दस्त कं.वसई-४-४११५ २०२० अन्वये खरेदी केलेले आहेत. सदर मिलकती अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडे गार्सियन नागरी सहकारी पतपेढी, गास हयांनी कर्ज पुरवठा करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सर्वधाने कोणाहीकडे हितसर्वधाच्या दर्प्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिला माळा, नालासोपारा प ., ता वसई, जि पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडन देण्यात आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद वोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी.

सही /-दि .२७/०८/२०२१ . पेन वकील ॲन्ड सन्सकरिता ॲड वेन्सन विल्यम पेन

येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅं क्र.०५. तळमजला. बी विंग. नेस्टले कोहौसोलि. इमारत, प्लॉट क्र.७८, क्रॉस रोड क्र.४, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.) या जागेच्या श्रीमती तारामती रतनर्श शाह मालक आहेत.

यांचे दिनांक ०७ मार्च, २०१२ रोजी निधन

तथापि सदर फ्लॅट समोर मयताचे कायदेशी वारसदार म्हणून अन्य इतरांना लाभार्थी अधिकार, हक्क व हित स्वरुपात आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा कागदोपर्त्र पुराव्यांसह खालील पत्त्यावर सदर सूचन प्रकाशन पासून १५ दिवसांत सादर करावेत तदनंतर कोणताही दावा विचारात घेतल जाणार नाही आणि दावा असल्यास त्याग केले आहे असे समजले जाईल ठिकाण: मुंबई

मे.माधव असोसिएट्स विकल व कायदेशीर सल्लागार ४१३, स्टॅनफोर्ड प्लाझा, लिंक रोड,

# रोज वाचा

### जाहीर सूचना

झाले, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री अमर रतनशी शाह हे एकमेव कायदेशी वारसदार आहेत.

तथापि श्रीमती तारामती रतनशी शाह यांर्न त्यांची सुन श्रीमती मिता अमर शाह यांना दिनांक ३ ऑगस्ट, २००९ रोजी सोसायटीकडे नामांकन देऊन १००% लाभार्थी केले होते आणि सोसायटीने दिनांक ९ मे, २०१० रोजी अनुक्रमांक ६८ अंतर्गत सोसायटीच्या नोंद पुस्तकात नोंद केले. सोसायटीने शेअर्स व फ्लॅट वारसदार म्हणू श्रीमती मिता अमर शाह यांच्या नार्ट हस्तांतर केले. श्रीमती मिता अमर शाह या सोसायटीच्या सदस्या म्हणून सदर फ्लॅटचे ताबेदार व अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांना सदर फ्लॅट आणि सदर सोसायटीचे सदस्यत्व त्यांचे पती, निश्चिती पक्षकार यांच्या अनुमती व इच्छेनुसा निवारण करावयाचे आहे.

दिनांक:२७.०८.२०२१ श्री. एम.एम.शेट्टी विकल उच्च न्यायालय

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

# जाहीर नोटीस

मे. उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

(मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/३०३- दुर्गा कृपा को-ऑप.हौसिंग लि. - हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड (पू.) - मुंबई - ४०० ०८१

श्री विजय सहकारी पतपेढी मर्यादित १०/ओ, देवजी जगन्नाथ चाळ, गावदेवी रोड, जा.दि.: १०/०८/२०२१

भांडुप (प), मुंबई-४०००८१. .....अनंदार खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थिकत कर्जविषयी अर्जदार पतास्थेने दाख केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्चावर नोटीस देण्यात आली होती तथापि, सदर पत्चावर आपण राहात नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वां आपणास एक शेवटची संधी देण्यात येत अस्**न, दिनांक ०३/०९/२१ रोजी दुपारी १२ वाजता** आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहृन आपले म्हणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर । राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतल जाईल. याची आपण नोंद घ्यावी

जाब देणार अनुक्रमांक १ ते १०

अ.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल	दावा	दावा	जाब	सुनावणी
क्र.			क्र.	रक्कम रु.	क्र.	दिनांक
१	नरेंद्र शिवराम शिर्के	१७/०६/२१	२१०१	৬৬५०७	१	०३/०९/२१
2	संतोष बाबूराव सुतार	१७/०६/२१	२१०१	৬৬५०७	2	०३/०९/२१
ş	अम्मामुत्तु सुपया थेवर	१७/०६/२१	२१०१	৬৬५०७	m	०३/०९/२१
γ	भुवनेश्वरी कुमार सेवाई	१७/०६/२१	२१०२	४९६७२३	१	०३/०९/२१
ų	कुमार सेतु सेवाई	१७/०६/२१	२१०२	४९६७२३	2	०३/०९/२१
Ę	महालक्ष्मी प्रभाकरण सेवाई	१७/०६/२१	२१०२	४९६७२३	m	०३/०९/२१
હ	मृणाल मंदार सावंत	१७/०६/२१	२१००	३७७०५५	१	०३/०९/२१
۷	रजनी बालन नायर	१७/०६/२१	२१००	३७७०५५	2	०३/०९/२१
٩	फिकर हुसैन शेख/झरीना शेख	१७/०६/२१	२१०३	३१२२५०	१	०३/०९/२१
_	(वारसदार)	0. / = /20	20.2	2000	_	-//
१०	मोहम्मद बुन्दु खान	१७/०६/२१	२१०३	३१२२५०	?	०३/०९/२१

म्हणून आज दिनांक २६.०८.२०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक महकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

# जाहीर नोटीस

मे. उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.. मंबर (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)  $\xi/303-$  दुर्गा कृपा को-ऑप.हौिसंग लि. - हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड (पू.) - मुंबई - ४०० ०८१

दि सांगली सहकारी पतपेढी मर्यादित.

पत्ता: ए- ६३. सफलता को-ऑप. हौ.सो.लि.. आनंद नगर. गाळा नं. १०, दिहसर (पूर्व), मुंबई- ४०००६८.

अनक्रमांक १ ते २१

.....अर्जदार

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल	दावा क्र.	दावा रक्कम रु.	जाब क्र.	सुनावणी दिनांक
१	सौ. मीना गणेश कांबळे	०८/०६/२१	२०३९	८०३५३	१	०३/०९/२१
2	श्री. अरुणकमार मुरलीधर वाघ	०८/०६/२१	२०३९	८०३५३	2	०३/०९/२१
ş	श्री. कमलेशबहादुर पर्माश्वर सिंग	०८/०६/२१	२०३९	८०३५३	3	०३/०९/२१
Х	श्री. श्रीरंग सीताराम कोरडे	०८/०६/२१	२०४०	१०४४५२	१	०३/०९/२१
ų	श्री. अजित हरेश पाटील	०८/०६/२१	२०४१	२१३४४४	2	०३/०९/२१
ξ	श्री. नूर मोहम्मद ताम्हणकर	०८/०६/२१	२०४१	२१३४४४	ş	०३/०९/२१
હ	श्री. जितेंद्र शिवपूजन गिरी	०८/०६/२१	२०४२	२८१९८८	१	०३/०९/२१
۷	श्री. रिझवान सुलतान शेख	०८/०६/२१	२०४२	२८१९८८	2	०३/०९/२१
٩	श्री. धीरेंद्र लालजी मिश्रा	०८/०६/२१	२०४२	२८१९८८	ş	०३/०९/२१
१०	श्री. अन्वर इब्राहीम शेख	०८/०६/२१	२०४३	१२३२८७	۶	०३/०९/२१
११	श्री. हरिप्रसाद भगवतीप्रसाद गुप्ता	०८/०६/२१	२०४३	१२३२८७	2	०३/०९/२१
१२	श्री. कमलेश भगवानदास यादव	०८/०६/२१	२०४३	१२३२८७	ş	०३/०९/२१
१३	फरीदा ताहीर शेख	०८/०६/२१	२०४४	२२२९०६	१	०३/०९/२१
१४	श्री. चंद्रभान गिरधारी पटेल	०८/०६/२१	२०४४	२२२९०६	ş	०३/०९/२१
१५	श्री. किसान विठ्ठल येरापले	०८/०६/२१	२०४५	५०४५८	१	०३/०९/२१
१६	श्री. बिहारीलाल रामसुन गुप्ता	०८/०६/२१	२०४५	५०४५८	2	०३/०९/२१
१७	श्री. पांडुरंग रमाकांत जाधव	०८/०६/२१	२०४६	१४४४२२	2	०३/०९/२१
१८	श्री. मनोज त्रिभवन सिंग	०८/०६/२१	२०४६	१४४४२२	ş	०३/०९/२१
१९	श्री. सर्वेशकुमार गिरिजाशंकर तिवारी	०८/०६/२१	२०४७	२१७५४३	१	०३/०९/२१
२०	श्री. पांडुरंग रमाकांत जाधव	०८/०६/२१	२०४८	१९१०३९	१	०३/०९/२१
२१	श्री. मनोज त्रिभुवन	०८/०६/२१	२०४८	१९१०३९	2	०३/०९/२१

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स रूजून झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत

. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने **दिनांक ०३.०९.२०२१ रोजी दुपारी ३.३**० **त्राजता** दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे. या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न

तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल म्हणून आज दिनांक २६.०८.२०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे

उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

# इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन

सीआयएन: U92419MH2019NPL327653 नोंदणीकृत कार्यालय : ८०४, जी स्ववेअर, बृ. मुं. मनपा कार्यालयाजवळ, जवाहर मार्ग, घाटकोपर (पूर्व), मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र - ४०० ०७७. **ई-मेल :** office@indiancricketerassociation.com

सूचना

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची २ री वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाच वाद्वार सुन्ना दंभ्यात वता आह का, कपनाच्या समासदाचा र रा वाणक सवसायराण समा (एजाएम) कापार कामकाज मजारावाच्या परिपक्त दि, ०८.०४.२२१, दि. १३.०४.२०२०, दि. ०५.०५.२०२० व दि. १३.०१.२०२१ (परमारीए परिपक्ते म्हणून उल्लेखित) च्या तर्गुदींच्या तसेच कंपन्या कायदा, २०१३ च्या अन्य लागू तर्गुदींच्या अनुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी समासदांच्या प्रत्यक्र उपस्थितीयिना **गुक्रवार, दि. २४.०**९.२०२**१ रोजी स. ११.०० वाजता** विहडीओ कॉन्फरिसंग (व्हीसी)/अदर ऑडिओ विल्युअल मोड

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना कंपनीने दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वित्तीर वर्षाकरिताच्या वार्षिक अहवालासम्पेत २ री एजीएम आयोजित करणारी सूचना नेशनल सीक्युरिटीज़ डिपॉडिटरी लिमटेड (एनएसडीएल ज्या माध्यमतुत्त ६, १२.८८.२०२४ रोजी पाउतलेली आहे. कोबिंडड - १९ प्रसामीच्या कामास्त्रत उद्धरवलेल्या परिस्थतीचा विचाः करता तसेच एमसीए परिषज्ञकंच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचनेच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात येत नाहीत.

ज्या सभासदांना सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त झालेला नसेल ते सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>www.indiancricketersass</u> ociation.com वरून Stakeholders Info section अंतर्गत डाऊनलोड करू शकतील किंवा office@indiancricketersa ssociation.com येथे लिंहन सदर दस्तावेजांची सांपट कॉर्प मागबू शकतील. एजीएमची वरील निर्देशित सूचना व वार्षिक अहवाल एनएसडीएलची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत नाहीत अशा सभासदांनी कृण्या त्याचे संपूर्ण नाव, फोलिओ क्रमांक, पंप क्रमांक, संपर्क क्रमांकव क्रिकेट असोसिएशनचे नाव यांसमवेत त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत करण्यासाठी <u>office@indiancricketersassociation.com</u> येथे दि, १५.०९,२०२१ पर्यंत संपर्क साधाया.

सभासद एजीएमाध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातृत सहभाग घेऊ शकतील. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातृत उपिथत राहण्याकतिताचे निर्देश तसेच परोक्ष ई-मतदान वा एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत दिलेले आहे. सूचनेमध्ये समाध्यक्तिताच्या लॉग इन अहंतेसंदर्भातीलाही निर्देश आहेत. कंभ्यमा काबदा, २०६३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातृत सभेस उपिथत राहणारे समासद कोरमकरिता गणले जातील.

ञग्ना कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी तसेच कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० सुधारित रुत्यानुसार बाअंतर्गत २ ऱ्या एजीएपच्या सूचनेत विहित सर्वे ठरावांबर सभायदांना आपली मते देण्यासाठी कंपनी परोक्ष ई-मतदान सुविधा पलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची सेवा नेमली आहे.

उत्तराव्य स्करन (राजार, 'रातार इ-नतावन सुवाया उत्तराव्य सकता है। परीक्ष ई-मतदान कालावाधी मांगळ्वा, है. ११.०१, २०२१ रोजी स. १०.०० व्या. (भा. य. वे.) मुह होईल व गुक्बार, है. २३.०९.२०२१ रोजी सार्थ, ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. तत्परचात एनएसडीएलकडून ई-मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल. है. ०१.०९.२०२१ (निर्धारित अतिन तारीख रोजीनुसार) कंपनीचे समासद असलेल्या व्यक्ती परीक्ष ई-मतदान वा एजीएममध्ये मतदान करू शकतील. विधीरित अतिन तारीक्ष रोजीनुसार का व्यक्तीचेन वाब समादादाण जिस्टरपध्ये मोंद असेल अशा व्यक्ती परीक्ष ई-मतदान वा एजीएमध्ये मतदान युविध्य प्राप्त करू शकतील. निर्धारित अतिन तारखेनुसार समासद नसलेल्या व्यक्तीनी सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी. एजीएमच्या सूचनेमध्ये ई-मतदानाचे स्वरूप/प्रक्रिया दिलेली आहे. एमसीए परिपत्रकांच्या अटीअंतर्गत सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसल्याने प्रतिनिधींच्या नेमणुकीची आवश्यकता नाही

. यानुसार कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०५ अंतर्गत सभासदांद्वारे प्रतिधिांच्या नेमणुकीची सुविधा एजीएमकरिता उपलब्ध नसेल सूचनेच्या पाठवणीपरचात एखादी व्यक्ती निर्धारित अतिम तारीख अर्थात दि, १७.०९,२०२१ रोजीनुसा कंपनीची समासद बनत असल्या सदर व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू राकेल.

पुढे, ई-मतदानाची सुविधा एजीएमाध्येही उपलब्ध असेल व एजीएमाध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेले सभासद, त्यांना मत देण्यापासून प्रतिवधित केलेले नसल्यास एजीएमाध्ये आपला मतदानाचा हक्क बजाबू शकतील. ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून यापूर्वीच आपले मत दिलेले असेल असे सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.

-प्रेस ई-मतदान प्रक्रिया तसेच एजीएमट्रस्यान मतदानाची प्रक्रिया निःपक्ष व पार्ट्शक पद्तीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षण करण्यासाठ कंपनीने कु. प्रीती शेठ - कार्यरत कंपनी सचिव - मे. प्रीती जे. शेठ ॲन्ड असोसिप्ट्स, यांची परीनिरीक्षक म्हणून नेमणूक केर्ल

sne. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध समासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व समासदांकरिताचे e-voting manual बाचाये किंवा ट्रोल फ्री क. १८०० २२२ ९९९० /१८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा किंवा कु. सिता मीटे, सहाय्यक व्यवस्थापक, ट्रेड बर्ल्ड, ए बिता, ४ था मत्रला, कमता मिल्क कमाप्रंड, सेतापती वापट मार्ग, लोकर परेल, पृक्ट + ১०० ०१३ यांना येथे evoting@nsdl.co.in/saritam@nsdl.co.in

इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन करित हितेश मजूमदा संचालव

दिनांक : २७.०८.२०२१

# **ABANS**

## अबान्स एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन : L74120MH1985PLC035243 नोंदणीकत कार्यालय : ३६/३७/३८ए, ३ रा मजला, २२७, नरिमन भवन,

बॅकबे रेक्लेमेशन, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. दूर. क्र.: ०२२ - ६८३५ ४१०० फॅक्स: ०२२ - ६१७९ ००१० ई-मेल : compliance@abansenterprises.com । वेबसाइट : www.abansenterprises.con

## व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करावयाच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपन्या कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय, भारत सरकार (जीओआय) व सेबी यांच्या द्वारे जारी सर्वसाधार परिपत्रक क्र. १४/२०२०, दि ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि १३.०४.२०२० सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि ०५.०५.२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र. २२/२०२४, दि १३.०१.२०२१ व अन्य लागू परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी कंपनीची **३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (एजीएम) व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून **बुधवार** दि. २९.०९.२०२**१ रोजी दु. १.०० वा. (भा. प्र. वे.)** आयोजित करण्यात येत आहे

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सर्व भागधारकांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. ३५ व्या एजीएमची सूचा व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट (www.abansenterprises.com) वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> व एमएसईआय लिमिटेड www.msei.in येथेही उपलब्ध आहे.

इ-मेल पत्ता नोंदणीकृत /अद्ययावत करण्याचे स्वरूप :

अ) पर्याय १:

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले किंवा ज्यांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत/अद्ययावत केलेले नसतील अशा सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल पर्न नोंदणीकृत/ अद्ययावत करण्यासाठी तसेच परोक्ष ई-मतदानाद्वारे चा एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे आपले मत देता थेण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी <u>support@purvashare.com</u> येथे ई-मेलद्वारे खालील दस्तावेज/माहिती पाठवावी.

कंपनीच्या नोंदीमध्ये नोंदणीकृत असलेले नाव. डीपी आयडी व क्लायन्ट आयडी, क्लायन्ट मास्टर कॉपी वा एकत्रित लेखा अहवाल (डीमॅट स्वरूपातील

फोलिओ क्र., शेअर प्रमाणपत्र (कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात)

ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक

पॅन कार्डची स्कॅन केलेली प्रत अन्य कोणत्याही दस्तावेजांची स्व-साक्षांकित केलेली प्रत (अर्थात मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट, आधा

आदी) किंवा पर्याय २ : याव्यतिरिक्त आपला ई-मेल पत्ते नोंदणीकत/अद्ययावत करण्यासाठी तसेच परोक्ष ई मतदानाद्वारे वा एजीएममध्ये ई–मतदानाद्वारे आपले मत देता येण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी कंपनीच्या सभासदांना <u>https://www.purvashare.com/email-and-phone-updation</u> येथे भेट देता येईल व वरील पर्याय क्र. १ मध्ये नमूद तपशील अद्ययावत करता येऊ शकेल. पुढे, डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या भागधारकांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे

आपला ई–मेल पत्ता नोंदणीकृत करावा/अद्ययावत करावा. ४) ई-मतदानाच्या माध्यमातन मत देण्याचे स्वरूप :

भागधारकांना एजीएमच्या सचनेत विहित विषयांवर परोक्ष ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातन आपली मते परोक्ष वरूपात देता येऊ शकतील. वरील विहित स्वरूपात ई–मेल पत्त्याच्या यशस्वी नोंदणीकरणापश्चात भागधारकान -मेलदारे - इं-मतदानाच्या माध्यमातन मत्र देण्याकरिताची लॉग इन अईता उपलब्ध करून देण्यात येईल - ई मतदानाची सुविधा एजीएममध्येही उपलब्ध करून देण्यात येईल व परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेले, एजीएम मध्ये उपस्थित राहणारे सभासद ऑडिओ व्हीज्युअल साधनांद्वारे एजीएममध्ये आपले मत देऊ शकतील. परोक्ष ई-मतदान/ई-मतदानाच्या माध्यमातून मत देण्याची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

ऑडिओ व्हीज्युअल साधनांच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचे विस्तृत निर्देश एजीएम सचनेत उपलब्ध असतील.

सदर सचना ही जीओआय एमसीए व सेबी यांच्यादारे जारी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत भागधारकांची महिती व लाभार्थ जारी करण्यात येत आहे.

> अबान्स एन्टरप्रायझेस लिमिटेडकरित अभिषेक बन्सल

ठिकाण : मुंबई दिनांक: २६.०८.२०२१ (व्यवस्थापकीय संचालक

EIKO LIFESCIENCES LIMITED

Formerly known as Narendra Investments (Delhi) Ltd.], CIN: L65993MH1977PLC258134
Regd Address: 604, Centrum, Opp. TMC Office, Near Satkar Grand Hotel, Wagle Estate, Thane MH 400604 Phone No.: 022-25390009: Email id: investor.relations@eikolifesciences.com

NOTICE OF 44<sup>TH</sup> AGM & BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that 44<sup>th</sup> Annual General Meeting (AGM") of the Company will be held on Tuesday, September 28, 2021, at 4.30 pm through Video Conferencing Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business as set out in the notice of the AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act'), the Rules framed thereunder, and the SEBI (Listing Obligations and Act, 2013 ('Act'), the Rules framed thereunder, and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with Circular issued by the Ministry of Corporate Affairs ('collectively MCA Circulars') and circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by SEBI (referred as "Circulars'). In compliance with the circulars, the Notice of AGM, and the Annual Report for the financial year 2020-21, has been senton Thursday 26<sup>th</sup> August 2021 through electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Registrar and Transferer agent/Depositary participant. These documents are also available at the Company website at (www.narendrainvestment.com), and on the available at the Company website at (www.narendrainvestment.com), and on the website of BSE at (www.bseindia.com)

E-Voting: In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of he Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 o SEBI Regulation, the members are provided with facility to cast their voteon items of Business as set out in the Notice of AGMthough e-voting services provided by Centra Depositary Services (India) Limited ('CDSL').All members are informed that:

The remote e-voting shall commence on Saturday, 25th September 2021 at 9.00 AM (IST) and end on Monday, 27th September 2021 at 5.00 p.m. (IST); the remote e-voting shall be disabled thereafter. Once the vote is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means at the AGM is Wednesday, 22th September 2021.

Only the members holding shares of the company (in physical or dematerialized form) on the cut of date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend AGM but shall not entitled to cast vote at the AGM.

Any person who acquires shares of the company and becomes a member of the company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date of  $22^{\rm nd}$  September 2021 can view the notice of  $44^{\rm m}$  AGM and annual Report on the company's website and on the website of CDSL. Detailed procedure fo remote e-voting and joining the AGM through VC/OAVM is provided in the Notice

The Company has appointed M/s Shravan Gupta & Associates, Practicing Company Secretary (COP No: 9990), Mumbai as Scrutinizer to scrutinize the voting through E-voting process.

Members may contact Mr. AviMundecha, Company Secretary, at the registered office, or <a href="mailto:emailton:emailtons@eikolifesciences.com">emailton:emailto on any working day.

In case of any queries with the use of technology, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at 022-23058738 and 022-23058542/43.

 In case of any queries relating to voting by electronic means, the Members may contact at Mr. Rakesh Dalvi, Sr Manger – CDSL at A Wing, 25<sup>th</sup> Floor, Marathor Futurexm, Lower Parel (E), Mumbai-400013. viii. The members who have not registered their email address and holding Share in Demat form are requested to register their e-mail address with their DP and the Members holding shares in physical form are requested to contact the RTA of the Company at <a href="mailto:investor@bigshareonline.com">investor@bigshareonline.com</a> for updating their email ids and Deals details.

inclusive) for AGM purpose

Date: 27-08-2021

**Book Closure:**The Register of Members and share Transfer Books will remain closed from Wednesday, 22<sup>nd</sup> September 2021 to Tuesday, 28<sup>th</sup> September 2021 (both days

For Eiko Lifesciences Limited AviMundecha

Company Secretary ACS-65529